

पार्षदेश adj. von पृष्ठेश *gaṇa* उत्सादि zu P. 4,1,86.
 पार्षदक = पारिषदक v. l. im *gaṇa* कुलालादि zu P. 4,3,118.
 पार्षदता (von पार्षद) f. das Amt eines Begleiters, eines Dieners eines Gottes Br̄. P. 8,4,13.
 पार्षदश m. patron. von पृष्ठेश Āc. Gāb. 12,11. PRĀVARĀDH. in Verz. d. B. H. 56,16.
 पार्षदीय (von पार्षद) adj. dem von einer grammatischen Schule anerkannten Lehrbuche entsprechend Schol. zu RV. Prāt. 11,32 (63).
 पार्षद्य m. = पारिषद्य Mitglied einer Versammlung, Besitzer H. 480. pl. das Gefolge eines Gottes (insbes. Čiva's) BHAR. zu AK. 4,1, 1, 31. ČKD.
 पार्षदाणा (von पृष्ठदाणा) m. N. pr. eines Mannes VĀLAKH. 3,2.
 पार्षिका f. N. pr. eines Frauenzimmers *gaṇa* शिवादि zu P. 4,1,112; davon metron. पार्षिकै ebend. — Vgl. पर्षिक.
 पार्षिकै n. nom. abstr. von पर्षिक *gaṇa* पुरोहितादि zu P. 5,1,128.
 गार्षी (?) Mist VJUTP. 126.
 पार्षिष्य (von पृष्ठि) adj. in den Rippen befindlich: क्रिमि AV. 2,31,4.
 पार्षिक adj. die Weise des Pr̄shīhja (Shadaha) habend: स्तोम Lāt. 8,11,6. श्वरूप Kārt. Ča. 14,1,5. 6. 22,7,1. 24,2,17.
 पार्षिकी (UNĀDIS. 4,52) m. (nach den Lexicographen) und f., seltener पाली. 1) Ferse AK. 2,6,2,23. TRIK. 3,3,134. H. 616. an. 2,148. MED. p. 20. RV. 1,162,17. 10,163,4. AV. 6,24,2. पार्षिष्य प्रपदेन च 42,3. 8, 6, 15. 17. 10,2,1. Āc. Cr. 1, 1. 4, 4. KAUC. 42. ČĀNKH. Ča. 1,4,2. Lāt. 1,9,11. JĀG. 2,213. 3,86. कशापार्षिष्याति: MBH. 7,3179. 3181. HARIV. 6405. R. 6,98,24. Suča. 1,125,15. 256,6. 339,7. 2,107,21. KUMĀRAS. 1, 11. MĀLAV. 83. VARĀH. Bāh. S. 49,15. 50,9. 40. 60,14. 67, 2. KĀTHĀS. 18,92. BHĀG. P. 2,1,26. 7,8,31. MĀRKA. P. 39,30. 43,7. PANĀT. 200,3. — 2) das äusserste Ende der Vorderachse, an welchem die Seitenpferde eines mit 4 Pferden bespannten Wagens ziehen (die beiden Mittelpferde ziehen an derधुर्, der Deichsel): वामा, दक्षिणा MBH. 3,13809 (im vorangehenden Čloka statt dessen पार्षद). 4,1415.fg. पार्षिष्यारथी heißen die zwei Wagenlenker, die die Seitenpferde lenken (die beiden Deichspferde, धुर्यां, lenkt ein dritter Wagenlenker), 1,5490. 4,1074. 5,5256. 6, 3718. Vgl. पार्षिष्वाकृ. — 3) die (der) vom Feinde bedrohte Ferse (Rücken): मुत्तमूलप्रत्यक्षः प्रदुषपार्षिष्यरयान्वितः। पद्मिधं बलमादाय प्रतस्थे दिङ्गीष्या RAGH. 4,26. विश्रुद्धः KĀM. NITIS. 11,74. Hierher wohl auch MBH. 2,192. उशनास्तस्य जपाकृ पार्षिष्म् *fiel ihm in den Rücken* HARIV. 1342; vgl. पार्षिष्म्, प्रकृहा॑, प्राक॑. पार्षिष् m. f. = चमूपस्तु (so ist zu lesen) das Hintertreffen H. an. = सेन्यपृष्ठ MED. RATNAK. im ČKD. = व्यूहपृष्ठ TRIK. = प्रत्यासार HALĀJ. 8,41. = रणस्य पश्चिमो भाग: HALĀJ. = जिगीषा RATNAK. — 4) f. = उन्मदत्ती ein tolles, ausgelassenes Weib H. an. MED. — 5) = कुमी (vgl. पानीपृष्ठका) H. an. statt dessen कुत्ती DUAR. im ČKD.
 पार्षिनेम (पा॑ + नेम) m. N. pr. eines göttlichen Wesens: नेमासमूहश (es ist wohl नेमः स॒ zu lesen) MBH. 13,4355.
 पार्षिष्य (पा॑ + ष्य) adj. Jmd von hinten packend, — bedrohend BHĀG. P. 8,2,27. Vgl. डुष्पार्षिष्यरूप, पार्षिष्याकृ.
 पार्षिष्यरूप (पा॑ + रूप) n. das einem Feinde in den Rücken fallen,

das Bedrohen eines Feindes im Rücken MBH. 6,4651. 8,2502.
 पार्षिष्याकृ (पा॑ + याकृ) adj. subst. Jmd in den Rücken fallend, ein den Rücken bedrohender Feind AK. 2,8,1,10. H. 732. M. 7,207. HARIV. 1344. 10327. KĀM. NITIS. 8,17. KĀTHĀS. 15,19. BHĀG. P. 6,18,22. 7,2,6. 9,6,13. MĀRKA. P. 87,9. von Planeten beim प्रकृह्यु भट्टोप. zu VARĀH. BHĀG. S. 17,7. — Vgl. डुष्पार्षिष्यरूप und पार्षिष्यरूप.
 पार्षिष्ट्र (पा॑ + त्र) n. P. 3,2,8, Sch. ein den Rücken deckendes Heer ČKD. WILS.
 पार्षिष्वाकृ oder वाकृ (पा॑ + वा॑) adj. am Ende der Achse ziehend, subst. Seitenpferd: पार्षिष्वाकृ तु तस्य MBH. 10,649; vgl. पार्षिष्व 2.
 पार्षिसारथि s. u. पार्षिष्व 2.
 पार्षिलै adj. (मत्वर्थ) von पार्षिष्व *gaṇa* सिध्मादि zu P. 5,2,97.
 पार्षिष्व (पा॑) m. patron. Verz. d. B. H. 89,1.
 पालू (von 3. पा॑) m. *gaṇa* व्यवलादि zu P. 3,1,140. 1) Wächter, Hüter: दिशाम् R. GORR. 1,42,15. कंसधनुषाम् HARIV. 4302. ohne Ergänzung R. 5,62, 10. Hīrt: विवादः स्वामिपालयोः M. 8,5. 229. fgg. 235. fg. 244. JĀG. 2,163. पथा प्रगूनां संघातं पथा पालूः प्रकालपेत् MBH. 6,2776. 7,7822. 13,401. KULL. zu M. 7,106. सपालू, विपाल M. 8,240. 242. MBH. 4,294. der Hüter der Erde, Fürst BHĀG. P. 1,18,33. तस्करपालयोः 4,18,8. सपालू यद्येष लोकः 1,9,14. Am Ende eines adj. comp. f. आः नुद्यत्वा उत्त्यगमन्यालास्वामपालो वायं न वा BHĀT. 5,66. पाली Hüterin: दिशो पाल्यः MBH. 5,3608. Häufig in Zusammensetzung mit dem obj. H.4. स्यानः JĀG. 2,173; vgl. अवालोलू, अत्तू, अत्तः०, अवनिं०, अविं०, अश्य० (auch ČĀNKH. Ča. 16,4,5), आव्रपाली (v. 1. ०पाला), आशापाल, उद्यान०, करेणु०, कोपतपाली, कुमारीपाल, कुलपालि, कुलपाली. कोटपाल (u. कोटू), कोश०, तितिं०, गो०, ग्राम०, द्वार०, देशा०, नर०, निधि०, नृ०, पशु०, प्रजा०, प्रपत्र०, भूत०, मध्यमलोक०, मही०, लोक०, वन०, शमशान०, समा०, सोम०, स्थान०. Eine Dynastie mit auf पालू ausgehenden Namen WASSILJRW 30. 35. — 2) Sprucknapf H. 683. — 3) N. pr. eines Naga aus Vasuki's Geschlecht MBH. 1,2146. eines Fürsten: श्रीपालराजश्वरित्रम् in Bhāshā Verz. d. B. H. No. 1362. — पालू mit पाणा verwechselt; s. u. खण्डपाल. In करपाल und पञ्चपाल scheint पालू = पालि zu sein.
 पालक (von पालू oder von पालय॒) m. n. (!) *gaṇa* श्रद्धर्घादि zu P. 2,4,31 (मालक v. l.). m. (f. पालिका) 1) Wächter, Hüter: प्रजानाम् MBH. 13,993. पालको भूवा पदुर्बालस्य भूते: so v. a. Pflegevater RĀGĀ-TAR. 5,263. Gewöhnlich in comp. mit dem obj.: महिष० RĀGĀ-TAR. 6,318. नन्दो-द्यान० 4,222. अमुरलोक० BHĀG. P. 3,17,27. नेपाल० Herrscher von RĀGĀ-TAR. 4,530. Ohne Ergänzung Regent, Fürst BHĀG. P. 6,5,6. Welthüter KĀM. NITIS. 7,59. Pferdeknecht ētādh. im ČKD. Vgl. अन्ना०, रूप०, उद्यान०, कोपतपालिका, कुल०, कूटपालक, गो०, द्वार०, निधि०, पशु०, पाद०, मुवर्षा०. — 2) Hüter so v. a. Aufrechterhalter, Beobachter (einer guten Sitte u. s. w.): सद्धर्म० MĀRKA. P. 61,66. समयाचार० Verz. d. Oxf. H. 91, b, 37. — 3) N. pr. verschiedener Fürsten MĀRKA. 66, 25. 67, 2. VP. 466. KĀTULAS. 11,75. 13,25. 28. — 4) eine best. Pflanze mit giftiger Knolle Suča. 2,252,6. 253,3 (Wise 397 liest कपालक Cucumis utilissimus, der keine Knolle hat). Plumbago zeylanica Lin. RĀGĀN. im ČKD. — 4) Pferd H. c. 177.

पालकविराज (पालू + विराज) oder vollst. श्री० m. N. pr. eines